



MARATHA VIDYA PRASARAK SAMAJ'S  
SHRIMATI VIMLABEN KHIMJI TEJOOKAYA  
**ARTS, SCIENCE AND COMMERCE COLLEGE (S.V.K.T. COLLEGE)**  
LAM ROAD, DEOLALI CAMP, NAKA NO. 6, NASHIK- 422 401. (M.S.) INDIA  
NAAC Re-Accredited "A" Grade with CGPA-3.11 - 3<sup>rd</sup> Cycle

Dr.P.P.Wagh  
M.Sc., M.Phil., Ph. D.  
**Principal**

Affiliated to Savitribai Phule Pune University  
Id. No. PU/NS/ASC/029 (1984)


College Code No.: 0168  
Center Code No.: 0168

AISHE - C -41392  
CAAN - 018470

### 1.2.2 - Number of Add on /Certificate programs offered during the year

- 1) English Communication, Values and life Skills - English Dept.
- 2) Food processing - Microbiology Dept.



  
Dr. P.P.Wagh  
**PRINCIPAL**  
Smt. Vimlaben Khimji Tejookaya,  
Arts, Science & Commerce College,  
Deolali-Camp (Nasik)



DTEM-D30IT/36/2023-DESK 3



महाराष्ट्र शासन

## तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

३, महापालिका मार्ग, पत्र पेटी क्र. १९६७, मुंबई ४०० ००१.  
दूरध्वनी क्र. ०२२-६८५९७४२३/६७, ई-मेल - desk3@dtmaharashtra.gov.in.  
वेबसाईट: <https://dte.maharashtra.gov.in>



जा क्र. ३/सा. क./ Unnati/२०२३/

दिनांक: २० सप्टेंबर २०२३

- सहसंचालक,  
अमरावती, छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे
- प्राचार्य,  
सर्व शासकीय व अनुदानित पदविका व पदवी संस्था

**विषय: SGBS Unnati Foundation (SUF) Bangalore या स्वयंसेवी संस्थेमार्फत तयार केलेला " English Communication, Values and Life Skills (UNXT Curriculum)" या विषयाचा अभ्यासक्रम सर्व शासकीय व अनुदानित पदविका व पदवी संस्थेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकरिता राबविणेबाबत..**

**संदर्भ :** उच्च शिक्षण संचालनालय, तंत्रशिक्षण संचालनालय व SGBS Unnati Foundation (SUF) Bangalore या स्वयंसेवी संस्थेसोबत करण्यात आलेला दि.१२.०९.२०२३ रोजीचा सामंजस्य करार

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे अंतर्गत येणा-या तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई व उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांचेमार्फत SGBS Unnati Foundation (SUF), Bangalore (Funded by Infosys Foundation, Bangalore under CSR) या स्वयंसेवी संस्थेसोबत दि. १२.०९.२०२३ रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. सदर सामंजस्य कराराची प्रत सोबत जोडलेली आहे. या मधील मुद्द क्र. ३ नुसार UNXT अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत Role of DTE & DHE नमूद करण्यात आलेले आहे.

सदर सामंजस्य कराराच्या मुद्दा क्र.४ अंतर्गत SUF ह्या स्वयंसेवी संस्थेमार्फत राज्यातील शासकीय, अनुदानित संस्थांमध्ये शिकत असलेल्या पदवी तसेच पदविका अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता निशुल्क १६५ तासांचा " English Communication, Values and Life Skills (UNXT)" अभ्यासक्रम प्रत्यक्ष संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्टे खालील प्रमाणे आहेत:

- हा अभ्यासक्रम NEP2020 नुसार विद्यार्थ्यांना आवश्यक असे कौशल्य व विकास ह्याबाबींवर तयार करण्यात आलेला आहे.

Eng. Dept



2023

DTEM-D30IT/36/2023-DESK 3

- या अभ्यासक्रमाद्वारे अभियांत्रिकी, तंत्रनिकेतने व उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ओद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळविण्याकरिता आवश्यक अशाप्रकारचे कौशल्य प्रत्यक्ष वर्गात शिकविले जाणार आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहे.
- हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास अत्यंत दृष्टीने उपयुक्त आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल.
- हा अभ्यासक्रम एकूण १६५ तासांचा आहे ज्यात English Communication, Values and Life Skills ई. चा समावेश आहे.
- विद्यार्थ्यांनी ९० टक्के उपस्थितीसह अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांना Digital प्रमाणपत्र देण्यात येईल.
- हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकरिता निशुल्क उपलब्ध असेल.

सर्व सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालये, अमरावती, छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे यांना निर्देशित करण्यात येते की, सदरच्या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने विभागीय स्तरावर एका संपर्क अधिकाऱ्याची (Regional Nodal Officer) नेमणूक करावी. ह्या विभागीय स्तरावरील संपर्क अधिकाऱ्याचे नाव, मोबाइल क्रमांक, ईमेल ई. माहिती त्वरित संचालनालयास desk3@dtmaharashtra.gov.in या ईमेल वर पाठविण्यात यावी.

सर्व शासकीय व अनुदानित पदविका व पदवी संस्थांना अभ्यासक्रम राबविण्याच्या दृष्टीने असे निर्देशित करण्यात येते की, संस्थास्तरावर ह्या करिता एका शिक्षकाची (प्रशिक्षण आस्थापना अधिकारी अथवा शैक्षणिक समन्वयक अधिकारी) संपर्क अधिकारी म्हणून (Institute Nodal Officer) नेमणूक करावी. ह्या संस्थास्तरावरील संपर्क अधिकाऱ्याचे नाव, मोबाइल क्रमांक, ईमेल ई. माहिती त्वरित संचालनालयास desk3@dtmaharashtra.gov.in या ईमेल वर पाठविण्यात यावी.

Signed by

Vinod Mahadeorao Mohitkar

Date: 20-09-2023 16:18:59

(डॉ. विनोद म. मोहितकर)

संचालक,

तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य

मुंबई

सोबत- वरील प्रमाणे

प्रत माहितीकरिता सादर-

मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई



Maratha Vidya Prasarak Samaj's  
SMT. VIMALABEN KHIIMJI TEJOOKAYA  
ARTS, SCIENCE & COMMERCE COLLEGE DEOLALI CAMP, DIST .NASHIK (MAHARASHITRA)  
PIN-422401

## Report

Course - English Communications & Soft Skills Development Program  
In coordination with Unnati Foundations

February 13<sup>th</sup>2024- March 16<sup>th</sup> 2024

The program was designed and development for the final year students of all the three streams. Purpose and aim of this program, are to prepare final year students for career in job market or for entrepreneurship. The main features of this program were:

It was free of cost.

Students were provided certificates

Students were given assurance of placement or Internship.

Total 40 students participated and got trained in this program.

Main topics which are covered in the training program are

1. SWOT Analysis
2. Positive Attitude
3. Taking Initiative
4. Goal Setting
5. Time Management
6. Body Language
7. Introducing Self and others
8. Formal Informal Communications
9. Telephonic conversation
10. Manners & Etiquettes
11. Writing Application Letters
12. Preparing Resume
13. Interview techniques
14. Dressing up for formal & Informal Occasions
15. Group Discussion
16. Leadership & Team building

  
Dr. Swati B Singh  
Coordinator

  
Dr. S.S Kale

Principal  
**PRINCIPAL**

Smt. Vimlaben Khimji Tejookaya,  
Arts, Science & Commerce College,  
Deolali-Camp (Nasik)



# S.V.K.T College Deolali Camp Memorandum of Understanding S.V.K.T. College & UNNATI Foundation





## IN CO-ORDINATION WITH UNNATI FOUNDTION

S.V.K.T. College, Deolali Mutually agree to enter a formal Understanding of cooperation with an envisaged intution to promulgate Soft Skills Programme for the students.

Under this Memorandum of Understanding the college has a proceed to implement the following ideas.

### ❖ Schedule

- Co-operation was carried out and the and the classes were started has per the given – time table.
- classes were stared from the date 14/02/2024 and ended up with the validation programme on 16/03/2024.

### ❖ Joining method

- Joining methodology was devided as per the session.
- Assembly & values → 30mins
- English → 1 Hour
- Life Skill → 1 Hour 30 Mins
- So the Duration was for 3 hourse/day
- Daily News were taken
- Scope of co-operation

S.V.K.T. college Provided Unnati a big platform to develop the Knowledge of the student and also develop their skills has per requirement A special Thank to S.V.K.T College For a giving such a oppportunity to student so the will be further see their Future Bright.

Lead

Changemaker

Changemaker



UNXT - TIME TABLE for 3 Hrs/ 30 Days  
Ver 5.4

Total, Hrs	165
Assembly/ Values	15
Spoken English	26.5
Oral Communication Skill Enhancement Module (OCSEM) - Debate/ Public Speaking/ E-Newspaper/ Picture Reading/ Word Based Learning/ Visual Comprehension	12.5
Life Skills	30
Introduction, Pat-a back & Valediction	6
E-Learning (Self Learning)	60
E-Learning (Self Learning): Vocations	15

Total Hours/ Day	5.5 Hours
Classroom Learning	3 Hours
E-Learning (Self Learning)	2.5 Hours



TENTATIVE DATE	SESSION 1 (30 MIN)	SESSION 2 (1 HOUR)	SESSION 3 (1HR 30 MIN)	OTHERS	E-LEARNING (Self Learning - 2.5 HRS)
	INTRODUCTION: 1. Brief on UNNATI & UNXT (10 Min) / 2. Assembly & Values (20 Min) / 3. Spoken English (20 Min) / 4. U LEAPP(LMS) (20 Min) / 5. Life Skills - Getting started (Icebreakers, About Unnati, Life Skills, Funnel Activity & Groundrules)- (90 Min) / 6. Documentation - Student Information on Google Form (20 Min) / 7. Create Gmail account for all students / 8. Play How Unnati helps students video			How Unnati Helps Students?	
DAY-1					
DAY-2	Punctuality	Icebreaker and Simple Greeting	Understanding & Managing Emotions	a. Unnati Philosophy , b. Unnati Branding - Follow, Like & Share Unnati Social Media -Facebook / Instagram/ Twitter	
DAY-3	Punctuality	Introducing Self	The Power of a Positive Attitude		U LEAPP
DAY-4	Punctuality	Talking about one's Family	Making a Positive Impression	Give word list for Word Based Learning	U LEAPP
DAY-5	Cleanliness, Hygiene and Orderliness	Talking about one's Likes and Dislikes	Developing Confidence in Self & others		U LEAPP
DAY-6	Cleanliness, Hygiene and Orderliness	Talking about Strengths & Weaknesses	Listening skills		U LEAPP
DAY-7	Cleanliness, Hygiene and Orderliness	Greeting Others	Gender Equality & Sensitivity		U LEAPP
DAY-8	Responsibility	OCSEM - Visual Comprehension & Word Based Learning	Goal setting- Make it happen	a. Unnati Philosophy , b. Unnati Branding - Follow,	U LEAPP
DAY-9	Responsibility	Introducing Others	Time Management		U LEAPP
DAY-10	Responsibility	Talking about one's daily routine	Money Management		U LEAPP
DAY-11	Gratitude and Appreciation	Asking Simple Questions & Asking for the Price	Stress Management	Student referral process	U LEAPP
DAY-12	Gratitude and Appreciation	Comprehending & Paraphrasing Information	A Plate of Rice & Dignity of Labour	Placement Process	U LEAPP
DAY-13	Gratitude and Appreciation	OCSEM - E-Newspaper	Critical thinking to overcome challenges	a. Unnati Philosophy , b. Unnati Branding - Follow, Like & Share Unnati Social Media -Facebook / Instagram/ Twitter	U LEAPP
DAY-14	Determination and Persistence	Guiding & Giving Directions	Language Etiquette & Mannerism	Give topics for Public Speaking	U LEAPP
DAY-15	Determination and Persistence	Simple instructions to follow procedures	Assertiveness	Student referral process	U LEAPP
DAY-16	Determination and Persistence	Describing a person/ objects	Refusal skills	Placement Process	U LEAPP
DAY-17	Respect	Comparing	OCSEM - Public Speaking	Give word list for Word Based Learning	U LEAPP
DAY-18	Respect	Attending to a phone call	Being a Good Team player	Introduce importance of self learning & upskilling	U LEAPP
DAY-19	Respect	At a restaurant	Workplace Ethics	Introduce Udyogam, how to create Udyogam Profile & Video CV	U LEAPP
DAY-20	Team Spirit	Inviting Someone	OCSEM - Picture Reading & Word Based Learning	Give topics for Debate	U LEAPP
DAY-21	Team Spirit	Apologizing	Dealing effectively with Criticism	a. Unnati Philosophy & b. Unnati Branding - Follow, Like & Share Unnati Social Media -Facebook / Instagram/ Twitter	U LEAPP
DAY-22	Caring & Sharing	Handling customer queries	Flexibility & Adaptability	Student referral process	U LEAPP
DAY-23	Caring & Sharing	Writing a Resume	OCSEM-Public Speaking	Placement Process	U LEAPP
DAY-24		Meditation/ Affirmation & OCSEM-Debate			U LEAPP
DAY-25	Honesty	Email etiquette & Official Email communication	Alcohol & Substance use & abuse		U LEAPP
DAY-26	Honesty	Describing a Known Place	Leadership Skills		U LEAPP
DAY-27	Honesty	Describing an event	OCSEM - Picture Reading & Visual Comprehension		U LEAPP
DAY-28	Forgive and Forget	Facing an interview	OCSEM - Public Speaking		U LEAPP
DAY-29	Forgive and Forget	Attending a telephonic/ video interview & Mock Interview			U LEAPP
DAY-30	Affirmation , Pat-a-Back & Closure (Valediction , Unnati Branding, Student Testimonials)			a. Unnati Philosophy & b. Unnati Branding - Follow, Like & Share Unnati Social Media -Facebook / Instagram/ Twitter, c. Student Referral Process, d. Placement Process e. Play What is Unnati Video. What is Unnati?	U LEAPP U LEAPP

PRINCIPAL,  
Smt. Vimlaben Khimji Tejokanya,  
Arts, Science & Commerce College,  
Deolai-Camp (Nasik)



Assembly/ Values	15
Spoken English	26.5
Oral Communication Skill Enhancement module (OCSEM) - Debate/ Public Speaking/ E-Newspaper/ Picture Reading/ Word Based Learning/ Visual Life Skills	12.5
Introduction, Pat-a back & Valediction	30
E-Learning (Self Learning)	6
E-Learning (Self Learning): Vocations	60
	15

Classroom Learning	3 Hours
E-Learning (Self)	2.5 Hours

	TENTATIVE	SESSION 1 (30 MIN)	SESSION 2 (1 HOUR)	SESSION 3 (1HR 30 MIN)
DAY-1	20-12-23	INTRODUCTION: 1. Brief on UNNATI & UNXT (10 Min) / 2. Assembly & Values (20 Min) / 3. Spoken		
DAY-2	21-12-23	Punctuality	Icebreaker and Simple G	Understanding & Managing Emotions
DAY-3	22-12-23	Punctuality	Introducing Self	The Power of a Positive Attitude
DAY-4		Punctuality	Talking about one's Fam	Making a Positive impression
DAY-5		Cleanliness, Hygiene and Orderliness	Likes and Dislikes	Developing Confidence in Self & others
DAY-6		Cleanliness, Hygiene and Orderliness	Talking about Strengths	Listening skills
DAY-7		Cleanliness, Hygiene and Orderliness	Greeting Others	Gender Equality & Sensitivity
DAY-8		Responsibility	OCSEM - Visual Compre	Goal setting- Make it happen
DAY-9		Responsibility	Introducing Others	Time Management
DAY-10		Responsibility	Talking about one's daily	Money Management
DAY-11		Gratitude and Appreciation	Asking Simple Questions	Stress Management
DAY-12		Gratitude and Appreciation	Comprehending & Parap	A Plate of Rice & Dignity of Labour
DAY-13		Gratitude and Appreciation	OCSEM - E-Newspaper	Critical thinking to overcome challenges
DAY-14		Determination and Persistence	Guiding & Giving Directio	Language Etiquette & Mannerism
DAY-15		Determination and Persistence	Simple instructions to fol	Assertiveness
DAY-16		Determination and Persistence	Describing a person/ obje	Refusal skills
DAY-17		Respect	Comparing	OCSEM - Public Speaking
DAY-18		Respect	Attending to a phone call	Being a Good Team player
DAY-19		Respect	At a restaurant	Workplace Ethics
DAY-20		Team Spirit	Inviting Someone	OCSEM - Picture Reading & Word Base
DAY-21		Team Spirit	Apologizing	Dealing effectively with Criticism
DAY-22		Caring & Sharing	Handling customer querie	Flexibility & Adaptability
DAY-23		Caring & Sharing	Writing a Resume	OCSEM-Public Speaking
DAY-24			Meditation/ Affirmation & OCSEM-Debate	
DAY-25		Honesty	Email etiquette & Official	Alcohol & Substance use & abuse
DAY-26		Honesty	Describing a Known	Leadership Skills
DAY-27		Honesty	Describing an event	OCSEM - Picture Reading & Visual Com
DAY-28		Forgive and Forget	Facing an Interview	OCSEM - Public Speaking
DAY-29		Forgive and Forget	Attending a telephonic/ video interview & Mock Interview	
DAY-30		Affirmation , Pat-a-Back & Closure (Valediction , Unnati Branding, Student Testimonials)		

  
**PRINCIPAL**  
 Smt. Vinitaben K.N. Joshi  
 Arts, Science & Commerce  
 Deolali-Camp (Havli)



UNXT - Training Methodology

DAY 1 : During the 3 hour Session, ChangeMakers to cover the following:

1 A brief on Unnati & UNXT (10 Min)	3 Introduction to English (20 Min)	5 Introduction to Life Skills, groundrules & Activity (90 Min)
2 Introduction to Assembly & Values (30 Min)	4 Introduction to U LEAPP (20 Min)	6 Document related (20 min)

1 ASSEMBLY & VALUES - 30 Minutes
1 Prayer - 2 minutes
2 Meditation - 2 minutes (Settling down and deep breathing for relaxation)
3 Assembly topic - 23 minutes
a Introduction to Assembly topic by the ChangeMakers one day before followed by students who are willing to speak on the same day.
b Students to watch video pertaining to that day's topic on Sixerapp one day before. In case students do not have access because enrollment is not complete, ChangeMakers to send the videos to students on whatsapp
c Next day onwards: Talk by students on the same topic for about 2 minutes until every student gets a chance
d Each topic may run for 2-3 days depending on student strength. Strictly follow the topic order in the timetable.
e In case you are not able to give a chance to all students within the stipulated time because of increased student strength, please call UNXT HO
f Introduction to next Assembly topic by ChangeMaker
g Repeat step b and c for all topics listed.
h While speaking, Assembly Topic should include:
- Broad Meaning of the topic
- Examples to make it clear
1 incident / example from the life of each speaker pertaining to the topic
This will help speaker remember the value throughout his / her life
4 Affirmations (Compulsory) - 2 Minutes
5 Thought for the day - 1 minute


2 ENGLISH - 1 Hour
1 Generating Interest - 5 min
Opener on the topic for the day - questions to generate interest; write down relevant words on the board
2 Explanation of the topic - 20 min
Slides to be used as an aid
Session to be interactive - Students can start with guessing the lesson name
3 Play Video (1) - 5 min
4 Activity - 25 min
5 Discussion of Unnati Way & Summary (5 min)



3 LIFE SKILLS - 1 Hour 30 Minutes
1 Generating Interest - 5 min
Recap of the previous lesson & generating interest
2 Explanation of the topic - 30 min
Slides to be used as an aid
Session to be interactive - Students can start with guessing the lesson name, ideas / opinions can be freely exchanged. ChangeMaker to moderate the session.
3 Personal examples - 5 min
4 Play Video (1) - 5 min
5 Group Activity - 30 min
6 Personal Applications - 10 min
7 Discussion of Unnati Way & Summary (5 min)

*[Signature]*  
**PRINCIPAL,**  
 Smt. Vimlaben Khimji Tejokaya,  
 Arts Science & Commerce College,  
 Deqal Camp, Deqal

\* Newspaper reading not required during assembly.



Soft Skills Development Program  
2023 Sign Class

Contact Number

Sr no	Name	Signature	Class	Contact Number
1)	Atharva	<u>Atharva</u>	T.Y. BSc	8291459459
2)	AHER	<u>Aher</u>	T.Y BSC	9369278819
3)	Bodake	<u>Bodake</u>	T.Y. B.A	7499332998
4)	Gaurav Vinayak Jadhav	<u>Gaurav</u>	T.Y. BSC	9850005936
5)	Sayyad Alisha Sajjad ali	<u>Alisha</u>	T.Y BSc.	9459925652
6)	Chavariya Megha Kamal	<u>Chavariya</u>	T.Y BSC	9763008060
7)	Pawar Gayatri Dattatraya	<u>Pawar</u>	T.Y bsc	9422679448
8)	Kajale Limaya Rajesh	<u>Kajale</u>	T.Y BSc	8421570988
9)	Ahise Vaishali Bader	<u>Ahise</u>	T.Y BSc	7219625870.
10)	Kanchan Sunil Dange	<u>Dange</u>	T.Y. BSC	7028343819
11)	Nikita Surash Rokade	<u>Rokade</u>	T.Y bsc	7020389656
12)	Neha Dnyaneshwar shinde.	<u>Shinde</u>	T.Y bsc	8799803135
13)	Rashmi kumar	<u>Rashmi</u>	T.Y BSC	<del>8280295792</del>
14)	Naik Yogita Sanjay	<u>Naik</u>	T.Y BSC	8007972663
15)	Dhanashree Yogesh Thakre	<u>Thakre</u>	T.Y BSC	7385037646
16)	Vaishnavi Ravindra Kondkar	<u>Vaishnavi</u>	T.Y BSC	<del>9307734566</del>
17)	Bhaleunge Neha Dattu	<u>Bhale</u>	T.Y BCom	8830349046
18)	Kadam Snehal Madhukar	<u>Kadam</u>	T.Y BCom	8177872562.
19)	Salve Mrunali Chandrakant	<u>Salve</u>	T.Y BCom	9404357477
20)	Pundge Kavita Chandramant	<u>Pundge</u>	T.Y BCom	9307200128
21)	Bhor Sakshi Vilas	<u>Bhor</u>	T.Y. B.Com	7350620649
22)	Gadekar Rupali Subhash	<u>Rupali</u>	T.Y. B.Com	9226352940
23)	Paive Poonam manohar	<u>P.m. Paive</u>	T.Y Bcom	8261942440
24)	Bendkule Poonam Balasaheb	<u>Bendkule</u>	T.Y. B.com	9890015212
25)	Kadambari Rahul Chandanshiv	<u>Chandanshiv</u>	T.Y. B.A	9970008606
26)	Nisal Dhanashree Anon	<u>DANISO</u>	T.Y. B.A	9766893534
27)	Navale Sakshi Dhananjay	<u>Navale</u>	T.Y. BSC	8767419785
28)	Pooje Prajakta Vijay	<u>Prajakta</u>	T.Y. B.com	8830716997
29)	Pooje Akanksha Uttam	<u>Akanksha</u>	T.Y. B.com	8166942860
30)	Pooje Preeti Dilip	<u>Pooje</u>	T.Y. B.com	8668976338
31)	Jadhav Gayatri Ramchandra	<u>G.R. Jadhav</u>	T.Y. B.com	9850953115
32)	Mandlik Gayatri Raju	<u>Mandlik</u>	T.Y Bcom	9029885602
33)	Gaikwad Radha Santosh	<u>Gaikwad</u>	T.Y BSC	8767791459
34)	Ansari Saeena Moinuddin.	<u>Ansari</u>	T.Y BSC	9322629207
35)	Jadhav Akshada vijay	<u>Jadhav</u>	T.Y. B.A.	8010556544
36)	Zambad Purnanka Suryabhan	<u>Zambad</u>	T.Y B.A	8010337880



PRINCIPAL  
Saben Khimji Tejoo  
Arts, Science & Commerce Coll  
(Deolali)



# Jan Shikshan Sansthan, Nashik

Ministry of Skill Development & Entrepreneurship, Government of India  
(SHRAMIK VIDYAPEETH) Estd. By Maratha Vidya Prasarak Samaj Nashik

Regd. Under Societies Reg. Act 1860 Maharashtra No. - 5576/98 Nashik & Public Trust Act 1950, No. F/5188 Nashik



Skill India  
वीरम नगर - कुशल नगर

**Mrs. Jyoti Vilas Landge**  
Director  
B.C.S., M.C.M., M.B.A. (HR)

**Shri. Balasaheb Ramnath Kshirsagar**  
Chairman  
B.Com.

Ref.No.: 218/023-024

Date: 11/9/2023

प्रति,

मा.डॉ.संपत काळे सो,

प्राचार्य,

श्रीमती विमलाबेन खिमजी लेकुभा  
फॉटिले कॉमर्स अँड स्नातकोत्तर कॉलेज, देवळाली कॅम्प

विषय :- असि.फूड प्रोसेसिंग चे प्रशिक्षण सुरू करणे बाबत..

मा.महोदय,

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली पुरस्कृत व मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जन शिक्षण संस्थान (श्रमिक विद्यापीठ)नाशिक या संस्थेची स्थापना १९९५ साली झाली असून गेल्या २५ वर्षा पासून समाजातील विविध स्तरातील नवसाक्षर, निम्नशिक्षित, लोकांना तसेच अकुशल, निमकुशल व आर्थिकदृष्ट्या मागास कामगारांकरिता व महिलांना स्वयंरोजगार उपलब्धी साठी अल्प मुदतीचे व कमी खर्चाचे प्रशिक्षण देत आहे.

जन शिक्षण संस्थान, नाशिक व **भाटीया कॉलेज** देवळाली कॅम्प, नाशिक रोड याचे संयुक्त विद्यमाने २० प्रशिक्षणार्थींना असि.फूड प्रोसेसिंग कोर्सचे प्रशिक्षण घ्यावयाचे आहे.

सदर प्रशिक्षण दि. सप्टेंबर पासून ते या वेळेत घ्यावयाचे असून तरी सहकार्य करून मंजूरी घ्यावी ही विनंती.

मा.कळावे,

सोबत :- प्रशिक्षणार्थींची यादी

आपली विश्वासू

*Jyoti Vilas Landge*

ज्योती विलास लांडगे

संचालक,

जन शिक्षण संस्थान, नाशिक

प्रति,

Office Add : Uttam Nagar Bus Stop, Near KSKW Arts Commerce & Science College, CIDCO, New Nashik- 422 009 (Maharashtra)  
Tel. No. (0253) 2371098, 2575813, 2392604, E-mail : jssnashik@gmail.com, Website : www.jss.gov.in



M.V.P. SAMAJ'S  
S.V.K.T. ARTS, SCIENCE AND COMMERCE COLLEGE, DEOLALI CAMP

NOTICE

All the students enrolled in food processing course are hereby informed that the course will be commencing from **30/12/23 at 3.00 to 5.00 pm.**

The duration of the course will be 13 working days.

Attendance is compulsory.

Dr. S.S. Kale.  
**PRINCIPAL**

Smt. Vimlaben Khimji Tejookaya,  
Arts, Science & Commerce College,  
Deolali-Camp, (Nasik)



M.V.P. SAMAJ'S  
S.V.K.T. ARTS, SCIENCE AND COMMERCE COLLEGE, DEOLALI CAMP

Attendance for Asst. Food Processing

Sr.No	Name of Student	30/12/23	1/1/24	2/01/24	3/01/24	5/01/24
1	Akansha Pawar					
2	Anushka Zhankar	<del>Anushka</del>	<del>Anushka</del>	<del>Anushka</del>	<del>Anushka</del>	
3	Archana kale		Archana	Archana	Archana	Archana
4	Dipika Zute					
5	Gayatri Tayde				Gayatri	
6	Mokshada Nerkar		Mokshada	Mokshada	Mokshada	Mokshada
7	Nargis Sayyad	Nargis	Nargis	Nargis	Nargis	Nargis
8	Priyanka Pawar					Priyanka
9	Poonam Borse			Poonam		
10	Rutuja Patil		Rutuja	Rutuja	Rutuja	Rutuja
11	Sakshi Jadhav					
12	Sakshi Kulkarni	Sakshi	Sakshi	Sakshi	Sakshi	Sakshi
13	Sakshi Patil					
14	Shital Porje	Shital	Shital	Shital	Shital	Shital
15	Shreyash Wani	Shreyash	Shreyash	Shreyash	Shreyash	Shreyash
16	Shruti Kasar					
17	Seema Gharte	Seema	Seema	Seema	Seema	Seema
18	Sneha Porje					
19	Vaishnavi Parad.			Vaishnavi	Vaishnavi	Vaishnavi
20	Jadhavar Sanskruti	Jadhavar	Jadhavar	Jadhavar	Jadhavar	Jadhavar
21	Sonar Rohit			Sonar	Sonar	

Nankhatai

Milkmaid  
Curd.

Spongecake  
base  
-soda wa.  
-curd.

Icing  
-pineapple  
-leak  
Rasmalai

Chocolate  
Cakes



M.V.P. SAMAJ'S  
S.V.K.T. ARTS, SCIENCE AND COMMERCE COLLEGE, DEOLALI CAMP

Attendance for Asst. Food Processing

Sr.No	Name of Student	6-1-24	9/1/24	10/1/24	11-1-24	12-1-24	13-1-24
1	Anushka Zhankar						
2	Archana kale		A	Ball			
3	Gayatri Tayde	<del>Tayde</del>	<del>Tayde</del>	<del>Tayde</del>	<del>Tayde</del>		
4	Mokshada Nerkar	<del>MRT.</del>	<del>MRT.</del>	<del>MRT.</del>	<del>MRT.</del>		
5	Nargis Sayyad	<del>Nargis</del>	<del>Nargis</del>	<del>Nargis</del>	<del>Nargis</del>	<del>Nargis</del>	<del>Nargis</del>
6	Priyanka Pawar	<del>Pawar</del>	<del>Pawar</del>	<del>Pawar</del>	<del>Pawar</del>		
7	Poonam Borse						
8	Rutuja Patil	<del>Rutuja</del>		<del>Rutuja</del>	<del>Rutuja</del>		<del>Rutuja</del>
9	Sakshi Kulkarni	<del>Sakshi</del>	<del>Sakshi</del>	<del>Sakshi</del>			
10	Shital Porje	<del>Shital</del>	<del>Shital</del>	<del>Shital</del>	<del>Shital</del>		
11	Shreyash Wani	<del>Shreyash</del>	<del>Shreyash</del>	<del>Shreyash</del>	<del>Shreyash</del>		<del>Shreyash</del>
12	Seema Gharte						
13	Vaishnavi Parad.	<del>Vaishnavi</del>	<del>Vaishnavi</del>	<del>Vaishnavi</del>	<del>Vaishnavi</del>		<del>Vaishnavi</del>
14	Rohit Sonar		<del>Rohit</del>	<del>Rohit</del>	<del>Rohit</del>		
15	Sanskruti Jadhavar		<del>Sanskruti</del>	<del>Sanskruti</del>	<del>Sanskruti</del>		

Iceing of  
cake, black  
forest  
strawberry.

Mixed fruit jam,  
Tomato ketchup

Pizza, Rava cake  
Egg cake.

Pickle, kadipattu  
chutney, Amba  
Candy.

White & Red  
Gravy, Chocolate  
Chole, Sabji,  
Pickle - Turmeric  
chut, lemon



M.V.P. Samaj's  
S.V.K.T. Arts, Science & Commerce College Deolali Camp, Nashik

Report

Food processing 15-day course was conducted in our college in collaboration with Jan shikshan sanstha, Nashik.

Mrs Gholap madam conducted this course and was coordinated by Mrs Dethe madam of Jan shikshan sanstha.

During this course various bakery products such as Nakatani, different types of cakes, chocholates.

Chinese items such as fried rice, Manchurian, and soup,

Panjabi items such as chole, paneer, white and red gravy were taught and demonstrated to students along with this various products such as ketchep, jam, amla candey, turmeric and chili pickle was also demonstrated.

All the students enjoyed the course and were well satisfied.

Total no of Beneficiaries: - 14



Cake Making demonstration by Mrs. Gholap



White and Red Gravy Preparation by Students

Dr.S.S. Kale

**PRINCIPAL**

Smt. Vimlaben Khimji Tejookaye,  
Arts, Science & Commerce College  
Deolali - Camp (Nashik)